

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Corporate Office :A-2, Madhu Estate, 2nd Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. **Tel:** 91-22-6291 8111 **email :** <u>infoengg@lloyds.in.</u> website: www.lloydsengg.in **CIN** : L28900MH1994PLC081235

MP/LSIL/ BSEL-NSEL/2022/51

12.05.2022

Scrip Code : 539992	Symbol: LSIL
Mumbai - 400 001	
27th Floor, P.J. Towers, Dalal Street,	Bandra (East), Mumbai - 400 051
BSE Limited	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
The Department of Corporate Services,	The National Stock Exchange of India Limited

Dear Sirs/Madam,

Sub: <u>Publication of Standalone Audited Financial Results for Quarter and Year Ended 31st March,2022 of our Company.</u>

Pursuant to Regulation 29(1) (a) and 47 (1) (a) of Chapter IV of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we are pleased to submit herewith the copies of the Newspaper Advertisement of the Standalone Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March,2022 of our Company published in the Business Standard (English) and Mumbai Lakshadweep (Marathi) newspapers on 12.05.2022.

The said advertisements have also been uploaded on the website of the company www.lloydsengg.in

We request you to kindly take note of the same and acknowledge the receipt.

Thanking You,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

Meenakshi A. Pansari Company Secretary

has been identified as misplaced and lost.

in connection with such transaction (s).

9762789, 9764172, 9820664, 9820667

PUBLIC NOTICE

The General Public at large is hereby intimated that money receipts number/s

mentioned below of Fullerton India Home Finance Company Limited (FIHFC)

FIHFC does hereby warn and request the general public at large to be cautious

not to deal or transact with mentioned receipts in any manner in respect of

their loan availed from FIHFC and not to pay any installments / payments

against such receipts or any one of such receipt no. as mentioned. Further,

if any member of public is exposed to any demand by virtue of such

unauthorized money receipts towards payment of loan etc, they are requested

Despite such intimation if any member of public is indulging into making

any such payment against anyone of such below-mentioned receipts, in the

name of FIHFC, such person(s) would be doing so solely at their own risk and

consequences and FIHFC shall not take any liability or responsibility thereof

Receipt Numbers: 9612026, 9612029, 9612030, 9612034, 9612050, 9612060,

9612061, 9612066, 9612067, 9612071, 9762728, 9762733, 9762734, 9762748.

Unit No. 21 & 22, 2nd Floor, Kalpataru Square, Nest to Hotel VITS,

Kondivita Lane, Bhim Nagar, Andheri (E), Mumbai - 400072

By Fullerton India Home Finance Limited

to immediately bring such facts to the knowledge of FIHFC authorities.

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

Read Off.: PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401 Phone no: +91-2524 222271/72 Fax: +91-2524 222273 E-mail: infoengg@lloyds.in

CIN: L28900MH1994PLC081235. Website: www.lloydsengg.in EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 31ST MARCH, 2022

	GOATTEN TEATTENDED STOT MATION, 2022									
			(R	ls. In lakhs,	except per	share data)				
		For the Quarter Ended For the Year End								
r.	PARTICULARS	31st March 2022	31st December, 2021	31st March, 2021	31st March 2022	31st March 2021				
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited				
ı	Total Income from Operations (Net) for the period	1,936.65	2,079.23	1,202.59	5,984.73	8,314.46				
2	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	741.24	375.10	(104.45)	1,210.75	69.56				
3	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	741.24	375.10	(104.45)	1,210.75	69.56				
1	Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	125.21	375.10	(123.64)	594.72	50.37				
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and other Comprehensive Incoem (After Tax)	83.68	388.79	(96.10)	594.28	105.16				
3	Other Equity as shown in Audited Balance Sheet	-	-	-	4,536.95	2,357.53				
7	Paid up Equity Share Capital (Face Value Re 1/- per share)	898698382	898698382	898698382	898698382	898698382				
3	Basic Earnings per Share (Not Annualized) (in Rs.)	0.01	0.04	(0.01)	0.07	0.01				
)	Diluted Earnings per Share (Not Annualized) (in Rs.)	0.01	0.04	(0.01)	0.06	0.01				

The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Store Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter/Yearly Financial Results are available on the Website of the BSEL (www.bseindia.com and NSEL (www.connect2nse.com) and also on the Companies Website at www.lloydsengg.in

and Nost: (www.connectche.com) and asso of inte companies weekess at www.loydseingg.ii The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Boar of Directors of the Company at their meeting held on 11th May, 2022.

Previous period figures have been regrouped/reclassified, wherever necessary.

The results for the quarter and year ended 31st March, 2022 are available on the website of BSE at www.bseindia.com

NSE at www.connect2nse.com and on company's website at www.loydsengg.in.

For Lloyds Steels Industries Limite Sd. MUKESH GUPT Chairma DIN 0002834 Place : Mumbai Date : 11.05.2022

SMIFS Capital Markets Ltd

Regd. Office: "Vaibhav" (4F), 4, Lee Road, Kolkata - 700 020 CIN No: L74300WB1983PLC036342 Tel No: 033-2290-7400/7401/7402/0544, Fax No: 033-2287-4042, 2240-6884 E Mail ID: smifcap@gmail.com, Website: www.smifscap.com

Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022

					•	(< in Lakhs)
	s	TANDALON	E	cc	NSOLIDAT	ED
Particulars	3 months ended 31.03.2022 (Audited)	Year to date figures for Current period ended 31.03.2022 (Audited)	Corresponding 3 months ended in the previous year 31.03.2021 (Audited)	3 months ended 31.03.2022 (Audited)	Year to date figures for Current period ended 31.03.2022 (Audited)	Corresponding 3 months ended in the previous year 31.03.2021 (Audited)
Total income from operations (net)	1,374.66	7,172.99	2,271.31	1,378.48	7,191.63	2,276.27
Net Profit(+)/Loss(-) before tax	(6.84)	205.05	43.85	(9.21)	208.41	44.94
Net Profit(+)/Loss(-) for the period after tax	19.94	198.94	(173.32)	17.64	202.27	(172.28)
Total Comprehensive Income for the period						
(comprising profit/(loss) for the period after tax and						
other comprehensive income after tax}	(56.76)	1,151.81	(304.10)	(56.72)	1,150.38	(265.21)
Paid up Equity Share Capital						
(Face Value Rs.10/- per share)	558.5	558.5	558.5	558.5	558.5	558.5
Earnings Per Share (EPS) (not to be annualised)						
a) Basic (₹)	0.36	3.56	(3.10)	0.32	3.62	(3.08)

The above is an extract of the detailed format of the Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year endec March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com) and on the Company's website www.smifscap.com.

3.56

(3.10)

0.32

0.36

For SMIFS Capital Markets Ltd. (Kishor Shah) Managing Director

IDFC FIRST

3.62

SVC CO-OPERATIVE BANK LTD. | (Multi-State Scheduled Bank)

SVC Co-operative Bank Ltd. (SVC Bank) is happy to inform

you that our Four Bungalows Branch in Andheri, Mumbai, is

shifting to a new premises, w.e.f. Tuesday, 17th May, 2022,

with the aim of providing you with enhanced customer service.

New Address: Shop Nos. 1 & 2, Shree Savgan CHS Ltd, RTO

Earlier Address: Shop Nos. 3-5, Shree Savgan CHS Ltd, RTO

We welcome you to visit us at our new premises to experience

Lane, Four Bungalows, Andheri (W), Mumbai, 400 053.

Lane, Four Bungalows, Andheri (W), Mumbai, 400 053.

Contact Numbers: 022 - 2631 1037 / 1049

583 / B. Market Yard. Gultekadi. Pune - 411037. E - TENDER NOTICE - 2 for 2022 - 2023 NOTICE

Online Percentage Rate Tender in B - 1 Form Are Invited For The Following works Cost put to Time limit tender in Rs in Months Sr no Name of Work Construction of PEB shed of 10mtr height for C & G Yard with ancillary works at Jambargaon Dist :- Aurangabad 33.03.086/-4 Months Providing M & R work at Akola, Dist - Akola 21,28,917/-3 Months Providing M & R work to roofing work at Deulgaon Raia 32.85.843/ 3 Month Dist – Buldhana Unit I & II (2/3600 M.T) Providing chain link fencing to compound at wh Complex Tiwasa, Dist – Amravati 21.26.200 3 Month Providing construction of Precast plank with RCC base 31,79,333/ 3 Month compound wall at warehouse complex Hinganghat (old) Dist – Wardha Providing M & R to roofing at Wh Complex Butibori, Dist – Nagpur (Unit No. II – I /I 800 MTC) 17,53,975/-3 Months 30,93,374/ 3 Months Providing Work of Bitumen Road & Appron Gutter U/G Water Tank 10000 Lit at Warehouse Complex Shrirampur APMC, Dist - Ahmednagar 2 Months Providing M & R work for roofing to Wh. Complex at Wadi 13,37,685/-Hingna, Dist Nagpur Providing Bitumen Road to Wh. Complex at Koregaon 18,81,562/ 3 Month 10) Construction of chain link fencing supported on precast poles for compound wall at Mankapur, Dist – Wardha 99,41,082/-6 Month Development of Truck Tenninal for Agri Warehousing and logistic Park at Gat No. 245 Jambargaon, Tal – Vaijapur, Dist – Aurangabad.

MAHARASHTRA STATE WAREHOUSING CORPORATION

The details of tenders are available from 12/05/2022 on www.mahatenders.gov.in website (Organization Co- Operation & Marketing Textile, Mumbai) Chairman & Managing Directo

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client, **Yashodanand Infra**, a registered Partnership firm incorporated under the Indian Partnership Act, 1932, being "The Developer" Vide Registered Development Agreement dated 31st March, 2022 vide registered bearing No. BRL-9/6357 of 2022 on 13th April,2022 (hereinafter referred to as "The said Agreement") executed between Uphar Apartment Co-operative Housing Society Limited herein referred to as the Society of the One Part and Yashodanand Infra as the Developers of the second part, for the property bearing addressed at Plot of Land being the sub-plots bearing no. 6 & 8 of Layout, bearing CTS No. 2413/8 & 2413/9 of Revenue Village Eksar, Taluka Borivali corresponding to Original Plot No. 24 (Part), and Final Plot no 111 (Part) under the Town Planning Scheme No. 1, admeasuring 701.40 Sq. mt. situated at Prem Nagar, Borivali West. Mumbai 400 092 alongwith the building constructed thereon (consisting of ground plus three (part) upper loors, having 27 (Twenty-Seven) Flats, standing thereon and popularly known as 'Uphar Apartment ("the said Property"). I hereby call upon Public at Large that ALL PERSONS having any claim,

right, title, share and/or interest, objection, benefit, demand and/or nterest against the Owners and legitimate owners and/or in respect of the said Properties and/or any part or portion thereof whether by way of sale, transfer, exchange, assignment, release, relinquishment, gift, bequest, let, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, leave and license, license covenant, mortgage, encumbrance, lien, charge, trust, inheritance, bequest, charge, succession, agreement, contract, memorandum of understanding, easement, right of way, occupation, possession, family arrangement, settlement, maintenance, or any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, Decree or Order of any Court of Law, lispendens, attachment, reservation development rights, FSI consumption or TDR, or any liability or commitment or demand of any nature whatsoever or otherwise nowsoever in respect of the said Property are hereby requested to inform the same in writing alongwith supporting original documents to the undersigned having office at Advocate Kajal Dedhia at A/402, Sant Sudhama CHSL, Shivaji Nagar Road, Vakola Bridge, Santacruz East, Mumbai -400055, within a period of 14 (fourteen) days from the date of the publication of this notice, with documentary proof/evidence thereof, ailing which, the claim or claims / objections, interest or demand if any, of such person or persons shall be considered as if no such claim exists, or that the same have been willfully waived and/or abandoned for all intents and purposes and not binding on my client, and the intended transaction shall be proceeded with and completed.

Dated this 11th day of May, 2022 Place : Mumbai

Advocate Kajal Dedhia

. Applican

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963,

MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400051 Application No. 53 of 2022

Ken Niketan Co-operative Housing Society Limited Sunder Nagar, Lane 3, Kalina, Santacruz (East), Mumbai 400098.

Versus

Mr. Sohanlal Prithvirai Bhasin. 101, Marine Apartments, Juhu Tara road,

Juhu, Mumbai - 400 054

. Mr. Manuel A Kenny and Mrs Olive Kenny, (Since Deceased)

uel A. Kenny and Mrs. Olive Kenny egal heirs of Mr. M. (i) Mrs. Philomena J Castelino

(Since Deceased) Legal heirs of Philomena J Castellino

(ii) Mr. Melanie Dagmarose

Vishram Cooperative Housing Society Ltd. Flat No. 43, Building No. 3, 1008/1, Nana Peth,

Pune-411 002 (iii) Mr. George I Kenny, Flat No. 10, Ken Niketan CHSL,

Sunder Nagar, lane 3, Kalina,

Santacruz (East), Mumbai 400 098.

(iv) Mrs Betty D'souza.

Flat No. 1. Ken Niketan CHSL

Sunder Nagar, Jane 3, Kalina Santacruz (East), Mumbai 400 098,

(v) Mr. Leslie J Kenny, 201, Sterling Apartments, Hasnabad Lane,

Santacruz (West), Mumbai 400054.

(vi) Mr. Owen P Kenny, (Since Deceased)

(unmarried) (vii) Mrs. Joan R. Ramdas,

Flat No. 2, Ken Niketan CHSL, Sunder Nagar, Lane 3, Kalina,

Santacruz (East), Mumbai 400 098,

105 Peninsula Apartments 38. Guidney Park.

Pune 411 001. (viii) Mr. Denzil D Kenny

Flat No. 1, Ken Niketan CHSL, Sunder Nagar, Iane 3, Kalina,

Santacruz (East), Mumbai 400 098. . Promoter/s / Opponer **PUBLIC NOTICE**


Take the notice that the above application has been filed by the applican under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the opponents above mentioned.

The applicant has prayed for grant of certificate of entitlement of Unilatera Deemed conveyance of all that piece or parcel of land or ground situate lying and being at Kole Kalyan [Santakruz (East)] admeasuring 1452 sq. yards equivalent to 1214sq. mtrs. bearing Survey No. 313, Hissa No. 4, 5013 B [1 to 4], Tikka No. 147 to 151, Kole Kalyan, and assessed by the Assessor and Collector of Municipal Corporation under Ward No. H7452 [40], 163, Kole Kalyan alongwith building known as "Ker

Niketan" standing thereon in favour of the Applicant Society . The hearing in the above case has been fixed on 23.05.2022 at 3.00 p.m.

. The Promoter / Opponent/s and their legal heirs if any, or any person authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 23.05.2022 at 3.00 p.m. before the undersigned together with any documents, he /she / they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the interested parties.

. If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration / order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order / certificate / judgement is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.



PUBLIC NOTICE

Dear Customers / Stakeholders

Details are as follows:

our personalised service.

We. Kamla Prasad Mishra And Jeetendra Mishra Partners Of A.k. Ship Management Services Having Our Office At 301, 3rd Floor Navratan Building Premises, P D'mello Road Mumbai - 400 009 (telephone No. - 022 4971 1922 Email - Info@akship.in) Bein Owner Of "tug Sudhirmulii" Official No. 274 Of Mumbai State As Follows

he Statutory Certificates Viz Certificate C Registry With The Last Change Of Command Safety Equipment Certificate, Safety Construction Certificate, Safety Radio Certificate, Certificate Of Survey, Safe Manning Documents, Load Line Certificate, ternational Ship Security Certificates Frading License And Continuous Synopsi Record, Of The Vessel Is Lost/missing With Effect From 17.05.2021 Near Pipavav Por Gujarat. If Any One Knows The Whereabouts Of The Said Certificate The Same Mar Please Be Let Known/returned To U

In Case The Certificate Is Not Found/receive We Intend To Obtain A Fresh Certificate From The Registrar Of Indian Ships, Mmd, Mumba If Any One Has Objection, The Same May B Communicated Within 10 Days From Th Date Of This Advertisement To;

The Registrar Of Indian Ships Mercantile Marine Departmen Pratishta Bhavan, P.b. No. 11096, 101 M.k. Road, Mumbai - 400 020 Tel No. 022-2203 98 81 Fax 022-2201 3307 Email – Mumbai-mmd@gov.in

HINDUSTAN MOTORS LIMITED

By Order

Mr. Ashish Singhal

Managing Director

uz (E). Mumbai – 400 055

Sd/-

CIN: L34103WB1942PLC018967 Reg. Office: Birla Building, 13th Floor, 9/1, R.N. Mukherjee Road, Kolkata–700001 Tele: +91 033 22420932; Fax: +91 033 22480055

Email: hmcosecy@hindmotor.com; Website: www.hindmotor.com Extract of Financial Results for the Quarter / Year ended 31st March, 2022 (Rupees in Lakhs)
Quarter Year Quarter

Particulars	ended 31.03.2022 (Audited)	ended 31.03.2022 (Audited)	Ended 31.03.2021 (Audited)
Total income from operations / Other Income	1,123	1,458	472
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	961	732	308
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	961	2,035	308
Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	908	1,865	158
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	908	1,860	122
Equity Share Capital (Excluding amount in respect of forfeited shares)	10,433	10,433	10,433
Earnings Per Share (face value of Rs 5/- per share)			
Basic & Diluted:	0.43	0.89	0.08

1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 10th May, 2022.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and year ended March 31, 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirem Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter year ended March 31, 2022 is available on the websites of BSE and NSE a www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company

For Hindustan Motors Limited **Uttam Bos** Director DIN: 0234000 Place: Kolkata Date: 10th May, 2022

ZIRE REALTY LIMITED

CIN: U45400MH1997PLC108818 Regd. Office: 37, First Floor, Kamla Bhavan II, S Nityanand Road, Andheri East,

Form No. INC-26

[Pursuant to Rule 30 of Companies (Incorporation) Rules, 2014]

BEFORE THE CENTRAL GOVERNMENT REGIONAL DIRECTOR, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS, WESTERN REGION, MUMBAI

IN THE MATTER OF SUB-SECTION (4) OF SECTION 13 OF THE COMPANIES ACT, 2013 AND CLAUSE (a) OF SUB-RULE (5) OF RULE 30 OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014

AND

IN THE MATTER OF ZIRE REALTY LIMITED HAVING ITS REGISTERED OFFICE 37, FIRST FLOOR, KAMLA BHAVAN II, S NITYANAND ROAD, ANDHERI EAST, MUMBAI-400069, MAHARASHTRA.

...the Applicant

Director

DIN:00001729

NOTICE is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government, under Section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra-Ordinary General Meeting of the Company held on Monday, 15th November 2021 to enable the Company to change its Registered Office from "State of Maharashtra" (i.e. from the jurisdiction of Registrar of Companies, Mumbai) to "State of Guiarat".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of Registered Office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objection(s) supported by an Affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Ministry of Corporate Affairs, Western Region, Mumbai at Everest, 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai – 400002, within Fourteen (14) days of the date of publication of this notice with a copy to the Applicant Company at its Registered Office at 37, First Floor, Kamla Bhavan II, S Nityanand Road, Andheri East, Mumbai-400069 Sd/-

Mr. Jayesh P. Choksi Mumbai 12.05.2022

IDFC FIRST Bank Limited

Place: Kolkata

CIN: 1 65110TN2014PL C097792

Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai - 600031. Tel: +91 44 4564 4000 | Fax : +91 44 4564 4022

APPENDIX IV [Rule 8(1)]

POSSESSION NOTICE (For immovable property) Whereas the undersigned being the authorized officer of IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and

amalgamated with IDFC Bank Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors o repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice ogether with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest

Loan	Borrower/s/	Description Of The	Dema	Date And	
Account Number	Co-borrower/s & Guarantors Name	Mortgaged Properties	Date	Outstanding Amount (Rs.)	Type Of Possession Taken
11679330 & 12297272	Mr. Ajaykumar D Buddhdev Alpaben Ajaykumar Buddhadev	All The Piece And Parcel Of The Property Consisting Of The Property Being Flat No.106 On The 1st Floor Admeasuring 1450 Sq.Fts, I.E. 134.70 Sq.Mts, Along With 47.65 Sq.Mts. Undivided Share In Land Of Divya Residency, Situated At City Survey No.1038, 1043, 1044 Paiki Of Moje Valsad, Ta. Valsad, Dist. Valsad, Bounded As: East: Open Space, West: Flat No.107, North: Passage, South: Open Space.		Rs. 31,21,062.44/-	10-05-2022 Symbolic Possession
24305300	1. Mr. Mukesh Kumar 2. Mr. Rakesh Kumar	All The Piece And Parcel Of The Property Consisting Of Residential Flat No. 405 Admeasuring 512.00 Sq Feets Or 47.57 Sq Meters Carpet Area Situated On The Fourth Floor Of The Building B Known As Padmavati Enclave Constructed On NA Land Bearing Survey No 2/2/1 Situated At Village Khanvel, UT Of Dadra & Nagar Haveli Silvassa.		Rs. 18,17,187.04/-	10-05-2022 Symbolic Possession

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) for an amount mentioned in the demand notice together with further interest and other harges from the date of demand notice till payment/realization

Quarter ended

27.64

27.64

26.08

26.08

Consolidated

Date: 10-05-2022 Place : Valsad & Silvassa

Authorised Office IDFC First Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited

(Rs. in Lakhs

Year ended



BALAJI AMINES LI

Regd. Office: 'Balaji Towers', No. 9/1A/1, Hotgi Road, Aasara Chowk, Solapur - 413 224

EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

Standalone

Year ended

	Particulars	Quarter ended			rear ended		Quarter ended		rear ended		
. Fatticulars		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
	Total Income from Operations	62188.76	47471.57	37671.38	193018.76	123980.99	78115.19	56583.28	41763.19	232759.79	131752.92
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	12099.14	9966.43	10778.47	42314.03	30997.13	18323.18	14452.38	12027.09	57828.82	32659.54
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12099.14	9966.43	10778.47	42314.03	30997.13	18323.18	14452.38	12027.09	57828.82	32659.54
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8168.23	7485.34	7923.22	30794.10	23171.10	13084.68	10159.21	8880.70	41790.07	24349.55
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8168.23	7485.34	7923.22	30794.10	23171.10	13084.68	10159.21	8880.70	41790.07	24349.55
	Equity Share Capital	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02	648.02
	Reserves excluding Revaluation Reserve				118590.77	89092.71				124336.80	88790.96
	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -										

95.04

95.04

71.52

71.52

33.56

33.56

Notes

8

SI.

2

3

. Basic

2. Diluted

1 The above Audited results, as reviewed by the Audit Committee, were considered, approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on May 11, 2022.

23.10

23.10

25.21

25.21

Quarter ended

2 The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the stock exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.balajiamines.com.

24.45

24.45

By the order of Board for Balaji Amines Limited D.Ram Reddy Managing Director

73.52

73.52

113.71

113.71

Date: 11.05.2022

PUBLIC NOTICE

COME, that My Clients MR. DEVKARAN

BALURAM KUMAVAT is owner of Flat No

A/102, Rajeshwari Apt., Bldg.No. B, Talav

Road, Near Radha Hospital, Bhayander Eas Thane-401 105. Link documents origina

agreement as above said flat has beer

ost/misplaced executed between M/s

Rajeshree Contraction Company Smt. Indira

Ashok Sen, Regd. No. 8860 dated 17/03/1997

My clients lodged N.c. Bhyander Police Station

on dated 10/05/2022. If any person has any

objection claim, charge of any nature agains

said flat. The same should be brought within 14

days from date of publication of notice to the

undersigned with cogent evidence else later or

no claim shall be entertained. Sd/-Santosh D. Tiwar Date: 12/05/2022 (Advocate High Court)

Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

Notice is hereby given to the public at large that Original Deed of Conveyance dated 29th November 2006 for the lands more particularly

described in the schedule hereunder written, executed between Ranjar

Mitchell and Roopa Sukthankar as Vendors therein and us i.e M/s Amity

Constructions as Purchaser therein which is registered with Sub

Registrar of Assurances, Borivali No 1 under serial no BDR-

2/8455/2006, which was handed over by us to M/s Suraksha Realty Ltd

under mortgage deed dated 30th June 2011 executed between us and

the said M/s Suraksha Realty Ltd against loan facility granted by it to us

If found by anybody, He/she is requested to hand over the same at

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO:

All that pieces and parcels of land or ground with hutments, structures standing thereon admeasuring 11243.10 Sq.mtrs or thereabout as per

City Survey P.R.Cards of village Pahadi Goregaon (East), Taluka

Borivali, M.S.D bearing CTS Nos 602 and 602/ 1 to 228 and

admeasuring 333 Sq. mtrs or thereabout as per City Survey P.R. Cards or

village Malad (East), Taluka Borivali, M.S.D bearing CTS No 392

परिशिष्ट क्र. १६

(उपविधी क्र. ३५ अन्वये)

श्री साई राम एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., इमारत क्र. ८, सदानंद हासू

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असून संस्था या जाहिरातीद्वारे

संस्थेच्या भांडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत

करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून

हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून

७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या

प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तींकडून

हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधी

नुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क

| १४/०५/२०१५ | सतीशकुमार संतोषकुमार

<u>नोटीस</u>

तांडेल मार्ग, ऑफ डॉ. ए. बी. रोड, प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ या संस्थेचे सभासद

असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदिनका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन

मृत्यू दिनांक

Centrico, Edward Patel Compound, Gautam Budha Marg

Opposite Orlem Church, Malad (West), Mumbai-400 064

aggregating to total of 11576.10 Sq.mtrs or thereabout.

nas been misplaced /lost.

M/s Amity Constructions

following address.

Date: 12-05-2022

Place: Mumbai

झाले आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२/०५/२०२२

मयत सभासदाचे नाव

सक्तीवेल मल्लनसिंगोडन

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती आनंदी एस. मुदलीयार व श्री. जितेंद्र एन. शाह गांच्यादरम्यान गाळा क्र. २२८, रुणवाल कमर्शियत कॉम्प्लेक्स को-ऑप. प्रिमायसेस सोसायटी. एलबीए मार्ग, मुलुंड (प.), मुंबई या जागेचे दस्तावेज क्र. ५१७२/ १–२००९ नुसार दि. १८.०६.२००९ रोजीचे विक्री करारनामा हरविले आहे. जूर कोणासही आक्षेप/दावा असल्यास कुपया संपर्क श्री. भातसिंग राजपूत यांन माजीवाडा, जी.बी.रोड, ठाणे (प.) येथे त्यांचे दावा आक्षेप बाबत योग्य पुराव्यासह सद्र सूचना प्रकाश तारखेपासन १४ दिवसांत कळवावे. विहित कालावधीत दावा प्राप्त न झाल्यास हरविलेल्या करारनामाद्वारे मालमत्तेव

> च्यावतीने व करित श्रीमती माया जे. शाह *७१११०७७७१*

जाहीर सूचना

कोणताही दावा नाही.

आम्ही, कमलाप्रसाद मिश्रा व जितेंद्र मिश्रा, ए.के. शिप मॅनेजमेंट ॲण्ड सर्विसेसचे भागिदार, कार्यालय - ३०१ ३रा मजला, नवरतन इमारत जागा, पी डिमेलो रोड, मुंबई - ४००००९, (दूर ०२२-४९७११९२२, ई-मेल् info@askship.in) हे खालीलप्रमाणे मुंबईमधील टग सुधीरमुलजी अधिकृत क्र. २७४०चे मालक आहेत.

क्रा. १७४० प्यानास्त्र आहरा. अंतिम कमान्डबदल, सुरक्षा उपकरण प्रमाणपत्र, सुरक्षा बांधकाम प्रमाणपत्र, सुरक्षा रेडिओ प्रमाणपत्र, सर्व्हेंक्षण प्रमाणपत्र, सुरक्षित मानवीय दस्तावेज, भरणी लाईन प्रमाणपत्र, आंतराराष्ट्रीय जहाज सुरक्षा प्रमाणपत्र, व्यापार परवान व अविरत नोंद अहवाल असे नोंत ाणपत्र असलेले वैधानिक प्रमाण पीपावाव पोर्ट, गुजरात येथे १७.०५.२०२१ पासून हरवले व गहाळ झाले आहे. जर कोणासह सदर प्रमाणपत्राबाबत काही माहिती असल्यास त्यांनी त्वरीत आमच्याकडे कळवावे,

जर उपरोक्त प्रमाणपत्र न सापडल्यास आणून दिल्यास आम्ही भारतीय जहाज निबंधक, एमएमडी, मुंबई यांच्याकडून नवीन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अर्ज करू. जर याबाबत कोणास आक्षेप असल्यास त्यांनी सदर जाहिरातीच्या तारखेपासन १० दिवसांत आम्हाल भारतीय जहाज निबंधक

मकैटाईल मरीन डिपार्टमेंट प्रतिष्ठा भवन, पी.बी.क्र.११०९६, १०१, एम.के. रोड, मुंबई - ४०००२० दूर. क्र. ०२२-२२०३९८८१ फॅक्स ०२२-२२०१३३०७ ई-मेल - mumbai-mmd@gov.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned and public at large that my client SHANTA HANAMANT KADAM, residing at Flat No. 431, 3rd Floor, Building No. 6, Mukut Ratan CHSL, M.H.B.Colony, Gorai Road, Borivali (West), Mumbai 400 092. The original Allotment letter dated 12/07/1976. original Allotment letter dated 12/07/1976 pertaining to the above said flat Allotted in favour of original allotee Mr. MANIKLALA. RAJPUT by concerned authority and the original agreement dated 24/10/1979 entered between SHRI. MANIKLAL A. RAJPUT" of the one Part and SMT. BAULA MOHAN of the other Part pertaining to the above said flat. The Allotment letter dated 12/07/1976 and original Agreement dated 24/10/1979 have been lost while repairing /renovating the above said flat and it is not traceable inspite of her diligent search and the said SHANTA HANAMANT KADAM had lodged complaint before the M.H.B. Police Station vide Register No. 666/2022 dated 10/05/2022 regarding the loss of the above said original Allotment letter and Original Agreement of the above said

Any person having any claim, into or over the said flat or any part thereof or the rights, benefits and privileges by way of sale, mortgage, charge, gift, loan, or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned within 15 days from the date hereof, otherwise it will be presumed that there do not exist any claims and the same, if any, will be considered as waived or abandoned and my clients will proceed to sell the said room to intending Purchaser/s. Sd./-

Perumal Thomas, Advocate Borivali (West), Mumbai- 400092.

Date: 12/05/2022 Place: Mumba

(जाहीर नोटिस

दिलेल्या माहीतीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की

श्री. मॅन्यूअल लुईस भालेराव यांना जारी केलेले

म्हाडाचे मूळ अलॉटमेंट लेटर हे **सौ. रिमा निती**न

विचारे (पूर्वीची मालक) यांच्या हातुन हरवले / गहाव

झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलिस ठाणे

येथे दिनांक १६ ऑगस्ट २०१३ रोजी नोंदवली आहे.

तरी सदर म्हाडाचे मूळ पासबुक आणि हफ्ते भरलेल

पावत्या कोणाला सापडल्यास किंवा मिळकती संबंध

गेणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दाव

अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत मला लेखं

पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून **१५ दिवसांच्य**

आत मला कार्यालय : ६१२/बी-२०, अनिता सोसायटी

सेक्टर-६, रोड आरएससी-५२, चारकोप, कांदिवत

पश्चिम, मुंबई - ४०००६७ या पत्त्यावर कळवा

ान्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क

हितसंबंध, दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून

मिळकतीचा तपशिल

रूम नं. सी-८, चारकोप (१) गणेश दर्शन सह. गृह

संस्था मर्या., प्लॉट नं.५३४, सेक्टर ५, रोड आरएसर

-५३, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई - ४०००६७ -

क्षेत्रफळ 30 चौ. मी. बिल्ट अप, गांव : कांदिवली

ज्या कोणासह संबंधित आहे ते

श्रीमती सुखविंदर कौर रायेर

येथे सूचना देण्यात येत आहे की, माइं

व श्री. राजिंदरसिंग अवतारसिंग

रायेत हे सदनिका क्र. ७, तळमजला पावनबाग, चिंचोळी फाटक, मालाङ

पश्चिम, मुंबई -४०००६४ (यापुढे सदर जागा) या जागेचे दि. १ जून, २००१ रोजीचे विक्री करारनामा जो श्रीमती जयाबेन हंसराज पटेल व श्री. अनित हंसराज पटेल (हस्तांतरकर्ता) आणि श्रीमती

सुखविंदर कौर रायेत व श्री. राजिंदरसिंग अवतारसिंग रायेत

गंच्या दरम्यान झालेला होता. यामार्फल

जर कोणा व्यक्तीस सदर जागा किंवा भागावर वाटप, विक्री, अदलावदल, करारनामा, बक्षीस, मृत्यूपत्र, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, विह्वाट, उपविह्वाट, लिल्ह ऑण्ड लायसन्स, परवाना, तारण, अधिभार,

मालकीहक्क, न्यास, वारसाहक, कंत्राट सामंजस्य उपक्रम, वहिवाट, ताबा

पारिवारिक व्यवस्था, तजवीज, परिरक्ष

कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाच हुकूमनामा किंवा आदेश, लिस पेन्डुन्स

जुर्मी, आरक्षण, विकास अधिकार किंव अन्य दायित्व किंवा वचनबद्धता किंव

मागणी किंवा अन्य इतर कोणत्यार्ह

वरुपाचा दावा, अधिकार, हक्क, हित

शेअर असल्यास त्यांनी आवश्यक मृट

दस्तांवेजांसह लेखी स्वरुपात खालीत स्वाक्षरीकर्त्यांना त्यांचे कार्यालय-कार्यालय

क्र. ४४, पहिला मजला, बीएमसी रिटेल मार्केट, फिनिक्स हॉस्पिटलसमोर

चिकूवाडी, न्यू लिंक रोड, बोरीवली (प.), मुंबई -४०००९२, मोबा क्र. : ८६५५४१५०२८ वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५**

(पंधरा) दिवसांत कळवावे. अन्यथ अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थिगि

सही/- अंड. परिचय शर्मा

केले आहेत, असे समजले जाईल. दिनांकीत् १२ मे, २०२२

सही/- श्री. नितेश दि. आचरेकर

गलुका : **बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा.**

दिनांक : १२/०५/२०२२

दिला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी

तक्रार क्र. १७४५/२०१३.

माझे अशिल **श्री. रमेशकुमार नानजीभाई सोडा** आणि सौ. प्रतिभा रमेशकुमार सोडागरा, यांन

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that I, Mrs. Deval Govind Padaya, mother o ate Mr. Girish Govind Padaya, resident o B.I.T. Chawl No.10, Room No.4, Saint Marry Road, Near Mazgaon Court, Mazgaon Tadwadi, Mazgaon, Mumbai-400 010, do nereby declare that the late Mr. Girish Goving Padaya passed away on 07/01/2022 and his egal heirs are I. Mrs. Deval Govind Padaya his mother); Master Palaash Girish Padaya son): Mrs. Versha Hemant Gohil (Sister) Mrs Cusum Jitendra Jitiya (Sister) Mrs. Neeta Prakash Chudasama (Sister); Mrs. Nimisha Kiran Yerunkar (Sister); and. Í further declare hat except above mentioned persons there are no legal heirs of Late Mr. Girish Goving Padaya to claim any interest, benefit in his property or for claiming any allowances like rovident fund, Gratuity, mutual fund, pension of Late Mr. Girish Govind Padaya If anyone ave any objection kindly let us inform within 14 days to above mentioned adderss.

PUBLIC NOTICE

This is to bring to the knowledge of general public at large on behalf o my client MRS. DAISY JOSEPH that Share Certificate No. 18 having five Shares of Rs. 50/- each bearing No. 86 to 90 of Flat No. 12 on Second Floor, Area admeasuring about 660 Sq. Ft. (Built Up) in the Building known as "JAY GANESH KRIPA C.H.S. Ltd.," situated at rillage Manickpur, Vasai (W), Taluka Vasai, District Palghar which is lost misplaced and not traceable.

So it is hereby requested that if an person and or institution have found or is in possession or have any claim or right over abovementioned share certificate shall return and or nandover the original share certificate or shall raise objection at address given below within 14 days from the date of publication of this notice and if fails to do so no claim shall be entertained in future and Duplicate Share Certificate shall be ssued in my client's name.

Sd/-Adv. Nagesh J. Dube Dube House, Opp. Bishop House Stella Barampur, Vasai (W), Dist. Palghar - 401202 Date:12.05.2022 Place : Vasai

PUBLIC NOTICE

NOITCE is hereby given to the public at large that my clients (1) MISS. AMYNAH RAHIM CHANGANI, (2) MISS, AMRIN AMYNAH CHANGANI and (3) MRS. YASMIN RAHIM CHANGANI, all having their address at Flat 207, Hill View No. 1 A. 241 Hil Road, Opp. Mehboob Studio, Bandra (West), Mumba 400 050, are intending to purchase a flat being flat No 118, building No. 2, B-Wing on 1st floor, in Hyland Park Co-op. Hsg. Society Ltd., S. V. Road, Dahisar (East). Mumbai- 400 068, (Hereinafter referred to "the said flat") from its owners jointly held by Mr. Husair Hasanali Mukhida with his wife Mrs. Salima Husain Mukhida. The aforesaid Mr. Husain Hasanali Mukhida and Mrs. Salima Husain Mukhida have represente my clients that Mr. Husain Hasanali Mukhida and Mrs Salima Husain Mukhida had purchased the said flat from Mr. Kayamali Hirji Charania vide Agreement fo Sale dated: 05.11.2009, which was duly registered vide serial No. BDR-6/9459/2009. The aforesaid Mr. Cayamali Hirji Charania had purchased the said fla from the Developer M/s. Rita Estate Private Ltd., vide Agreement dated: 16.11.1988, which was duly egistered vide serial No. P/8644/88.

That public at large are hereby informed that if mybody have any claim, right and interest of any nature by way of sale, gift, lease, mortgage, charge lien, trust or otherwise in respect of the said flat, or any part thereof, to immediate approach below mentioned address within 15 days from the date of Dated this 11th day of May, 2022.

Juglesh S. Pandey Advocate, High Court 122, Shree Krishan Ind. Estate Near Dahisar Toll Plaza CNG Pumpa, W.E. High way Road. Dahisar (East), Mumbai- 400 068. Mob.:-9768419340/977988214

PUBLIC NOTICE

Mr. Lubin Lionel Alphonso, member in respect of Flat No. B- 201 in Empress Co-op. Hsg. Soc. Ltd., I.C Colony, Borivali West, Mumbai 400103 expired on 29-10-2014 vithout making nomination

His Legal heirs, Mrs. Fatima Gonsalves, Mrs. Veronica Fernandes & Mr. Loyola Alphons made an application to the Society for transfer of shares of the said deceased in the said flat to their names. Claims & objections, if any are invited by the said Society against the proposed transfer.

The same should be lodged with the Hon. Secretary of the Society at the aforesaid address in writing within 14 days from publication of this notice with supporting document i any failing which needful will be

For Empress Co-op. Hsg. Soc. Ltd Hon. Secretary

Place: Mumbai Date: 11-05-2022

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की माझे अशील श्रीमती सारींका निलेश सागर या (१ श्री. सुरेश अमृतलाल चोकशी व (२) श्री. निलेश **कांतीलाल सागर** यांच्यासह सदनिका क्र. बी/ (१५०९), वसुबाई सोसायटी चाळ, दत्तमंदिर रोड डहाणूकरवाडी, श्री माऊली बंदरपाखाडी (एस.आर.ए. को-ेऑप.हौ.सो.लि., क्षेत्रफळ २२५ चौ.पू का-आप.हा.सा.ाल., क्षेत्रफळ २२५ चा.फू (बिल्टअप), बंदरपाखाडी, कांदिवली (प.), मुंबई -४०००६७ या जागेच्या संयुक्त मालक आहेत. परंत्र श्री. निलेश कांतीलाल सागर यांचे दि. १७.०४.२०२१ रोजी बांद्रे (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र राज्य येथे निधन झाले. मयताचे निधनानंतर १) श्री. सुरेश अमृतलाल चोकशी व २) श्रीमती सारीका निलेश सागर हे साद सद्निका जागेचे कायदेशीर वारसदार व मालक झाल आणि श्री. सुरेश अमृतलाल चोकशी यांनी माझ्या अशिलाच्या नावे सदर सदिनका हस्तांतरणासाठी ना-हरकत दिलेली आहे आणि सोसायटीन् सदर सदिनिका श्रीमती सारीका निलेश सागर यांच्या नावे हस्तांतर केर्ल आहे आणि माझ्या अशिलाकडून पुढे नमूद प्रमाणे मूव करारनामा हरवले/गृहाळ झाले आहे. - १) मे. विष् करातामा हरवल/महाळ आल आह. - ४) म. विश्वण बबन गायकवाड, बिक्रेता, एक भाग आणि श्रीमती दिना आर. शाह यांच्या दरम्यान झालेला दि. २५ जून, १९९५ रोजीचा नोंदणीकृत विक्री करातामा ९) श्रीमती दिना आर. शाह, बिक्रेता, एक भाग आणि १) श्रीमती शकुंतला रजनिकांत शाह व २) श्री रजिनकांत बाबूलाल शाह यांच्या दरम्यान झालेला दि. २६ डिसेंबर, २००२ रोजीचा नोंदणीकृत विक्री करारनामा. माझे अशिलाकडून दोन्ही दस्तावेज हरवले आहेत आणि अत्यंत शोध घेऊनही सापडलेले नाही. ताबा प्रकरण, वहिवाट, बक्षीस, तारण असल्यास त्यांन कागदोपत्री पुराव्यांसह त्यांचे अधिकार, हक व हिर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे अन्यथा कोणताही दावा स्विकारला जाणार नाही आणि असे समजले जाईल की, सदर मालमत्तेवर कोणार्ह व्यक्तीचे कोणतेही अधिकार, हक्क् व हित नाहीत किंव् जर कोणा व्यक्तीस वर नमूद दस्तावेज सापडल्यास तुम्ही कृपया खाली दिलेल्या पत्यावर आणून द्यावेत. दिनांक:१२.०५.२०२२ सही/ – आर.एल. मिश्रा ठिकाण:मुंबई (वकील उच्च न्यायालय) कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्व ठिकाण:मंबई स्थानकासमोर, नालासोपारा पूर्व, जिल्हा पालघर–४०१२०९

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कर्जदाराचे नाव

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-HOUSING FINANCE कॉन्डोमिनीयम, निर्मिती फर्निचर समोर, लॉ कॉलेज रोड, पुणे-४१९००४. वेबसाईट: www.shriramhousing.in

वास्तविक ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ **(सदर कायदा)** अंतर्गत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद रक्कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एसएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा वास्तविक ताबा खालील तक्त्यात नमूद तारखांना घेतलेला आहे.

मागणी सूचनेनुसार मालमत्तेचे वर्णन

वरववाराच नाच	नागमा सूचनमुसार	11(11)14 4111						
व पत्ता	थकबाकी तपशील							
१. श्री. मनोज विजय	कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.१०२, १ला मजला,						
नाईक	एसएचएलएचपीयूएनएच	टाईप बी व विंग-पी, क्षेत्रफळ						
	००००४३४ अंतर्गत	४०३.७६ चौ.फु. (कारपेट						
२. श्रीमती सुलोचना	१९.०१.२०२२ रोजी	क्षेत्र) + संलग्न क्षेत्र १४९.०८						
विजय नाईक	देय रक्कम	चौ.फू. एकूण क्षेत्रफळ						
	₹.२९,८७,०३८/-	५५२.८४ चौ.फू. अर्थात						
३. श्री. राहुल विजय	(रुपये एकोणतीस लाख	६१.६५ चौ.मी. क्षेत्र एक						
नाईक	सत्त्याऐंशी हजार	मोकळी कार पार्किंगसह, जाडे						
	अडतीस फक्त) तसेच	रेसिडेन्स म्हणून ज्ञात						
दोघांचा पत्ता : फ्लॅट	सदर सूचना प्राप्त	इमारतीतील जाडे रेसिडेन्सेस के						
क्र.एफ, स्टिल्ट मजला,	तारखेपासून ६०	टू पी रेसिडेन्सेस को-ऑपरेटिव्ह						
प्रितप्रसन्ना कॉम्पलेक्स,	दिवसांच्या आत	हौसिंग सोसायटी लि.,						
अ.क्र.४८, वडगाव,	करारदराने पुढील	बांधकामित जिमन गट						
शेरी रोड, गणेश नगर,	व्याजासह जमा	क्र.१४०५ए (जुना गट क्र.						
वडगाव, शेरी, हवेली,	करावी.	२३९१ ए) व १४०५ बी (जुना						
पुणे, महाराष्ट्र -		गट क्र. २३९१ बी), गाव-						
४११०१४.	मागणी सूचना दिनांक:	वाघोली, वाघोली, ता. हवेली,						
	२२.०१.२०२२	ता. हवेली, जि. पुणे, महाराष्ट्र						
आणि तसेचः फ्लॅट		- ४१२२०७ येथील स्थावर						
क्र.१०२, १ला मजला,	वास्तविक ताबा दिनांक	मालमत्तेचे सर्व भाग व खंड						
इमारत क्र.पी, जाडे	१० मे, २०२२	आणि चतु:सिमा खालीलप्रमाणे						
रेसिडेन्स, पुणे		(चतुसिमा साईट नुसार)ः						
अहमदनगर रोड, गट		पूर्वेकडे: मोकळी जागा आणि						
क्र.१४०५ एव १४०५		विंग ओ शी संलग्न						
बी, वाघोली, ता.		पश्चिमकडेः फ्लॅट क्र.१०३						
हवेली, जि. पुणे,		उत्तरकडेः प्रवेश. जागा						
महाराष्ट्र - ४१२२०७.		आणि पायऱ्या आणि फ्लॅट						
		क्र.१०१						
		दक्षिणकडे : मोकळी जागा						
विशेषत: कर्जदार/जामिनव		सामान्य जनतेस सावध करण्यात						
	भेन आहे की पान्यानेपट कोणनाटी जानटा करू को आणि पान्यानेपट कोणनाटी							

येत आहे की. मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणतार्ह व्यवहार केलेला असल्यास संपुर्ण रक्कम श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी. कर्जदार/जामिनदार/तारणकर्त्यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण : पुणे दिनांक : १०.०५.२०२२

नमुना क्र. ७५

सही / - प्राधिकृत अधिकारी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

बृहन्मुबई विभाग मुबई

चौकशीची जाहीर नोटीस

Mr. Brahmanad Ramakant Varavdekar ... अर्जदार

सर्व सबधित लोकास जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की

सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर

नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त

व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९[°] अन्वये खालील मुद्यांवर

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत ध्यावयार्च

असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यानी त्याची लेखी कैफियत ही

नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानतर

आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत

कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजुन

वौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र

राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०४/०५/२०२२

अ) जंगम मिळकत (वर्णन) : रूपये १०००/-

Aashirwad Old Age Home Trust ... बाबत

अर्ज क्रमांक: ACC / X / 1099 / 2022

न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरक

सार्वजनिक न्यासाचे नावः

सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३०

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE **THANE REGION, THANE**

Lily Apartment, Parsi Agyari Lane, Tembhi Naka, Thane (West)- 400 601

PUBLIC NOTICE OF INQUIRY C. R. No. DYCC/ 213 /2022 In the matter of "Shree Gadhsisa Jeev- Suraksha Jain Charitable and Research Trust" Address: 204 / Ganesh Tower Co-op Hsg. Society

2nd Floor, Dada Patil Road, Opp. Thane Rly Station, Thane (West)- 400 602. B.P.T. Registration No.: E-4222 / THANE Applicant - Navinchandra Premji Dedhia

All concerned having interest-

WHEREAS in the above application for registration under Section 22 of the Bombay Public Trusts Act, 1950 an inquiry is to be made under Section 22 of the said act, on the Following points by Assistant Charity Commissioner, Thane Region, Thane.

Whether any of the following properties are the properties of such Trust?

IMMOVABLE PROPERTY:

All the piece and parcel of the immovable property being Flat No. 308, admeasuring about 293 Sq. Ft. Carpet area on the 3rd Floor in the Laxmi Sadan Situated at Sainath Plaza, Zaver Road, Mulund (West), Mumbai- 400 080. Bearing C.T.S. No. 1185, 1185/1 to 12, 1186 village-Mulund (W), Taluka- Kurla, Bearing at District-Mumbai and within the limits of the "T" ward of MUMBAI MUNICIPAL CORPORATION the building is constructed in the year 2005 and consisting Ground plus three upper floor.

Purchase Value Rs. 26,72,950/-Stamp Duty Regd. Fees Rs. 1,33,800/-Rs. 27,620/-

Total Cost: Rs. 28,34,370/-

This is to call upon you to submit your objections if any, in the matter before the Assistant Charity Commissioner, Thane Region, Thane at the above address within 30 days from the date of publication

Given under my hand and seal of the Hon'ble Deputy Charity Commissioner, Thane Region, Thane



Superintendent Public Trusts Registration Office Thane Region, Thane

PUBLIC NOTICE

अधीक्षक (न्याय शाखा),

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय

बृहन्मुंबई विभाग, मुंबई

Notice is hereby given that DEED OF GIFT made and entered into at Mumbai on this 17 day of November 2014 between Mrs Mehjabeen Farooque Khair as "The Donor and Mr. Farook Ahmed Khair as "The Done Registration Document No. BRL-4-8736 2014 Dtd. 17-11-2014 related with Flat No. B 1301, 13th floor, B Wing, Shephe Residency Co-operative Housing Socie Ltd., admeasuring about 570 sq. ft carpe area in the said building, and being located or the land bearing C.T.S. No 213 of Village Pahadi Goregaon West, Taluka Borivali, o Mumbai Suburban District is lost/ misplaced All persons having any claim, right document of Gift Deed are required to make the same known in writing along with duly notarized supporting document at my office at Sumitra & Associates, Advocates & Lega Consultants, G- 703, Gokul Residency, Thakur Village, Kandivali (E), Mumbai-400101 with fourteen days from the date

शिक्का

Date :12.05.2022 Sumitra & Associates

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. निखिल अगरवाल व श्रीमती संचिता मिश्रा** यांच्या नावे असलेली खाली नमुद मालमत्ता बँक ऑफ बडोदा, माऊन्ट पोईसर शाखा हे त्यांचे ग्राहकांकडून विनंतीवर कर्ज सुविधेकरिता प्रतिभूती म्हणून स्विकृत करू इच्छित आहेत.

जर अन्य कोणासही खाली नमुद मालमत्तेवर कोणताही अधिकार/हक्क/हित/दावा असल्यास त्यांनी त्यांचे दाव्याच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक पुराव्यांसह १० दिवसांत बँकेकडे संपर्क करावा. जर १० दिवसांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर असे समजले जाईल की, सदर मालमत्ता सव

अधिभार/दावा/बोजापासून मुक्त आहे आणि बँकेकडून तारणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. मालमत्तेचे तपशील:

फ्लॅट क्र.२५०५, क्षेत्रफळ १३०.४८ चौ.मी. (तत्सम १४०४.४९ चौ.फू.) कार्पेट क्षेत्र (रेरा नुसार) तसेच प्रतिबंधित सामायीक क्षेत्र/परिसराचे वापर करण्याचा अधिकार, क्षेत्रफळ ५.७६ चौ.मी. (तत्सम ६२.०० चौ.फू.) सदर जागेला जोडलेले, २५ वा मजला, टॉवर सी (फेज २), रुस्तमजी क्राऊन म्हणून ज्ञात प्रकल्प तसेच २ (दोन) कार पार्किंग जागा वापरण्याचा अधिकार, गोखले रोड (दक्षिण), दादर, मुंबई ४०००२५, अंतिम प्लॉट क्र. १०४३, टीपीएस ४ माहीम विभाग.

शाखा तपशील/संपर्क क्र.: बँक ऑफ बडोदा, माऊन्ट पोईसर शाखा, आय.सी. कॉलनी, आयसी चर्च कंपाऊंड, बोरिवली-पश्चिम, (नाव व संपर्क क्र.): मे. दास असोसिएटस मुंबई-४००१०३, भारत. प्रसाद दास-९८२००९०२०८ . संपर्क व्यक्ती: योगेश बी. गायकवाड, मुख्य व्यवस्थापक, म्वर्णलता दास-९३२४६११६७६ दर.क्र.:०२२-२८९५२९५०, २८९०७८६८, २८९३२८४६,

ई-मेल:poinsu@bankofbaroda.com

नमुना क्र. ७५

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई सारिमरा, सारिमरा मार्ग,

वरळी, मुंबई-४०००३० चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक: ACC / X / 1124 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः

Kirtishree Foundation ... बाबत Smt. Kirtidevi Shreegopal Kabra ... अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांक

१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय

अ) जगम मिळकत (वर्णन) : रूपये १००००/-(अक्षरी रूपये दहा हजार फक्त) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर परावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसाच्या आत य कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मदती कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समज चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदे

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक ०६/०५/२०२२ रोजी दिली.



सही/-अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय नमुना क्र. ७५ बृहन्मुंबई विभाग मुंबई सास्मिरा, सास्मिरा मार्ग, वरळी, मुंबई-४०००३०

चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांकः ACC / X / 1107 / 2022 सार्वजनिक न्यासाचे नावः

Bhamabai Charitable Trust ...बाबत Mr. Rahul Balasaheb Shedane .. अर्जदार

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे वर नमूद केलेल्या अर्ज यासंबंधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-

१) वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरच न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय अ) जंगम मिळकत (वर्णन) : रू. १०००/-

(अक्षरी रूपये एक हजार फक्त)

ब) स्थावर मिळकत (वर्णन) : निरंक सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०४/०५/२०२२ रोजी दिली



अधीक्षक (न्याय शाखा) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग, मुंबई

गोरणीकृत कार्यातयः प्लॉटनं. ए.५/५, एमआवडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुखाड, बिल्हा ठाणे-४१९४०**१, फोन:**०२५२४-२२२२७९/७२**, फॅक्स**:०२५४-२२२४७ **सीआवएन:** एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५, **ई.गेल:** infoengg@lloyds.in, **वेनसाईट:** www.lloydsengg.ii ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही / वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, शेअर डाटा व्यतिरिक्त

页.		३१.०३.२०२२	३१.१२.२०२१	39.03.2029	३१.०३.२०२२	39.03.2029		
		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित		
٩.	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9९३६.६५	२९.२३	92.48	48८४.७३	Z398.88		
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	७४१.२४	304.90	(१०४.४५)	9२9०.७५	£8.48		
3.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	७४१.२४	304.90	(१०४.४५)	9२9०.७५	£8.48		
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	924.29	304.90	(१२३.६४)	4९४.७२	40.31		
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	۲३.६८	366.08	(९६.१०)	488.26	904.9		
ξ.	लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे इतर इक्विटी	-	-	-	४५३६.९५	२३५७.५		
0.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/– प्रती भाग)	८९८६९८३८२	८९८६९८३८२	८९८६९८३८२	८९८६९८३८२	८९८६९८३८		
८.	मूळ उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)(रु.)	0.09	0.08	(0.09)	0.00	0.0		
ς.	सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही)(रु.)	0.09	0.08	(0.09)	0.08	0.0		

सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक आणि वार्षिक वितीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक/ वार्षिक वितीय निष्कर्षांचे संसूर्ण नमुना कंमनीच्या www.lloydsengg. in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सकेबेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com व एनएसईएलच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर ११ में, २०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य क

नाव ५८८४ वर्षाण आर. भागील कालावाची आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गतील /पुनर्मपुद करण्यात आले. ३१ मार्च, २०२२ रोजी संपतेल्या त्रेमासिक आणि वर्षाचे वितोय निकार्षीच संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सकेजेसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com व एनएसईएलच्या www.nseindia.com वत्रसाईटवर उपलब्ध आहे.

डीआवएन:०००२८३४७

सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई (१) शहर मल्होत्रा हाऊस, ६वा मजला, जी.पी.ओ. समोर, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतर (डिम्ड कन्व्हेयन्स)

चेअरमन सेक्रेटरी,

एस.के. अरुण फ्लॅट को-ऑप. हाऊसिंग सो.लि., ५१३, अरुण बिल्डिंग, कॉलेज रोड,

व्ही.जे.टी.आय. कॉलेज रोड समोर, माटुंगा (सी.आर.)

. मेसर्स श्री कृपा,

सोनुबाई कृष्णाराव कब्बूर ऑफीस ९, ओल्ड हनुमान लेन, मुंबई - ४०० ००२.

२. सहाय्यक आयुक्त (इस्टेट), म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, चौथा माळा, ॲनेक्स बिल्डिंग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

-वरील संबंधितांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, एस.के. अरुण फ्लॅट को-ऑप. हाऊसिंग सो.लि., ५१३, अरुण बिल्डिंग, कॉलेज रोड, व्ही.जे.टी.आय. कॉलेज रोड समोर, माटुंग (सी.आर.) मुंबई - ४०० ०१९ या संस्थेने आमचे कार्यालयात महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत (त्या बांधण्यास प्रोत्साहन देणे, त्यांची व्यवस्थापन व विक्री, हस्तांतरण यांचे नियमन करण्याबात अधिनियम १९६३ च्या कलम ११ अन्वये खालील मालमत्तेचे मानीव अभिहस्तांतरण करून मिळणेबाबत अर्ज दि. ११.०१.२०२२ अर्ज दाखल केला आहे.

सदर अर्जाची सुनावणी दि. २१.०२.२०२२, ०२.०३.२०२२, २४.०३.२०२२, १२.०४.२०२२ व २८.०४.२०२२ रोजी ठेवण्यात आलेली होती. सदर सुनावणीस गैरअर्जदार १ हे स्वतः किंवा त्यांच्यावतीने इतर कोणीही उपस्थित राहिलेले नाही. सबब सदर बाबतीत उपरोक्त गैरअर्जदार यांना नैसर्गिक न्यायाच्य दृष्टीने आपले म्हणणे सादर करण्याची संधी मिळावी म्हणून पुढील सुनावणी दि. १२.०५.२०२२ रोजी दु. ३.०० वा. सुनावणी निश्चित केली आहे. सदर सुनावणीस उक्त गैरअर्जदार १ हे उपस्थित न राहिल्यार अर्जावर एकतर्फी सुनावणी घेण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

सीटीएस नं. ७३० ए/१०, प्लॉट नं. ५१३,अरुण बिल्डिंग, कॉलेज रोड, व्ही.जे.टी.आय. कॉलेज रोड समोर, माटुंगा (सेंट्रल रेल्वे) मुंबई - ४०० ०१९ मुंबई शहर येथे स्थित ५१९.२१ चौरस मीटरचा भूभाग व त्यावरील इमारत या मालमत्तेच्या अभिहस्तांतरणाची मागणी केली आहे.

वरील मिळकतीबाबत ज्या कोणाचे हितसंबंध असतील त्यांनी प्रस्तावित कार्यवाहिबाबत त्यांचे णणे ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात या कार्यालयात लेखी स्वरुपात पुराव्यासह दाखल करावे. अन्यथा कोणाचीही काहीही हरकत नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची

(जे.डी.पाटील) सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधव

जा.क्र. जिऊनि-१/मुंबई/नोटीस/२९१/२०२२

सहकारी संस्था, मुंबई (१) शहर

. मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष /सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

(M/s Amity Constructions)

रुम नं.

ιlι

वारसाचे नाव

Lloydsteel

अध्यक्ष /सचिव

श्री साई राम एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या

लॉइडस् स्टिल्स इडस्ट्रीज लिमिटेड